



Empire Mills Complex
414, Senapati Bapat Marg,
Lower Parel
Mumbai 400013, India.
Tel : +91 22 61646000
Fax : +91 22 24935893
Email : tcpl@tcpl.in
Website : www.tcpl.in
CIN: L22210MH1987PLC044505

29.05.2021

The Bombay Stock Exchange Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001
Security Code:-523301

The National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block
Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai 400 051
Trading Symbol:- TCPLPACK

Dear Sir(s),

Re:- Publication of Financial Result

With reference to aforesaid subject, find enclosed the newspaper cutting in respect of Financial Results published today i.e. 29.05.2021, in the Financial Express and Loksatta, in the format specified by SEBI, for the Quarter and Year ended on 31.03.2021, as approved by the Board in its Meeting held on 28.05.2021.

While printing in the newspaper an inadvertent error has crept in i.e. the financial year end date in respect of consolidated result is inadvertently mentioned as 31.03.2020 instead of 31.03.2021, as such it should be read as 31.03.2021, Save as otherwise there is no change in financial figures. We regret this unintentional error. For your ready reference we also attach a copy of the signed results confirming that the year was correctly mentioned in the same.

We request you to take the above on your records.

Thanking You

For TCPL Packaging Limited

NANAVATI
SOHAN
GAMANLAL
Compliance Officer

Digitally signed by
NANAVATI SOHAN
GAMANLAL
Date: 2021.05.29 15:11:39
+05'30'

Encl. As above

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate(s) of **RELIANCE INDUSTRIES LIMITED** having its Registered Office at 3rd Floor, Maker Chambers-IV, 222, Nariman Point, Mumbai - 400021, registered in the name of the following Shareholder/s has been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.	Distinctive No.	Registered Shares
1.	Shreyash Mahendrabhai Shah	12633375	6194888	2167105475-5483	9
2.	Nihar Kishorabhai Sheth	12633375	6060837	490513280-1277	18

The Public is hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.
Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents, **Kfint Technologies Pvt. Ltd.**, Karvy Securities, Tower-B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District-500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company may proceed to issue Duplicate Share Certificate/s to the Registered Holder/s.

Place: HINDUSTAN Name of Legal Claimant (1) Shreyash Mahendrabhai Shah Date: 28-05-2021 (2) Nihar Kishorabhai Sheth (3) Nihil Kishorabhai Sheth

TCPL
packaging limited
CIN: L22210MH1987PLC044505

Regd. Office: Empire Mills Complex, 414 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013
Telephone: 022-61646000 | **Website:** www.tcpl.in | **Email:** info@tcpl.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31st MARCH, 2021
(₹ in lakhs except EPS)

Particulars	Standalone			Consolidated
	Quarter Ended 31/03/2021 Audited	Year Ended 31/03/2021 Audited	Year Ended 31/03/2020 Audited	
Total Revenue	24716.12	90636.70	89188.79	90636.70
Net Profit for the period before tax	1487.56	4761.41	4228.54	4734.91
Net Profit for the period after tax	1258.68	3373.92	3651.86	3347.42
Total Comprehensive Income for the period (after tax)	1184.53	3505.75	3493.08	3479.25
Equity Share Capital	910.00	910.00	910.00	910.00
Earnings Per Share (of ₹ 10/- each): Basic and diluted (₹)	13.83	37.08	40.13	36.78

Notes:
1. The above audited Quarterly and Yearly Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 28, 2021. The statutory auditors have expressed an unqualified report on the above results.
2. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchanges at website www.bseindia.com and www.nseindia.com and also on our Company's website at www.tcpl.in
3. The Board of Directors have recommended a dividend of Rs.7.35 per equity share for the year ended 31st March, 2021 subject to approval of members at the ensuing Annual General Meeting.
For & on behalf of the Board of Directors

Saket Kanoria
Managing Director
DIN:- 00040801

Place: Mumbai
Date: May 28, 2021

HONDA
Honda India Power Products Limited
(formerly known as Honda Siel Power Products Limited)
Regd. Office: 409, DLF Tower B, Jasola Commercial Complex, New Delhi - 110025
CIN: L40103DL2004PLC203950
Website: www.hondaindiapower.com | **E-Mail:** ho.legal@hisp.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2021
(₹ in lakhs)

S. No.	PARTICULARS	Quarter ended			Year ended	
		31 Mar 2021 Unaudited	31 Dec 2020 Unaudited	31 Mar 2019 Unaudited	31 Mar 2021 Audited	31 Mar 2020 Audited
1	Total Revenue from Operations	29,562	28,546	19,567	93,894	84,864
2	Net Profit for the period before tax and Exceptional items	2,018	2,865	585	6,614	8,606
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	2,018	2,865	587	6,614	9,043
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	1,529	2,092	485	4,867	6,652
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,569	2,076	348	4,858	6,473
6	Equity Share Capital	1,014	1,014	1,014	1,014	1,014
7	Reserves	-	-	-	59,537	55,947
8	Earnings per equity share (of Rs 10 per share) (not annualised): (a) Basic (Rs) (b) Diluted (Rs)	15.07 15.07	20.62 20.62	4.78 4.78	47.99 47.99	65.58 65.58

Notes:
1. The above is an extract of the detailed format of unaudited/audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and annual financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.hondaindiapower.com).
2. Effective 2nd July 2020, the name of the Company has been changed from Honda Siel Power Products Limited to Honda India Power Products Limited.
For and on behalf of the Board of Directors of Honda India Power Products Limited
Tadabhai Usda
CMD and President & CEO
DIN: 06865990

Place: New Delhi
Date: May 27, 2021

AGS
AGIS LOGISTICS LIMITED
Regd. Office: 502, Skyline, G.I.D.C., Char Rasta, Vapi - 396 195, Dist. Valsad, Gujarat.
Corp. Office: 1202, Tower B, Peninsula Business Park, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013.
E-mail: ags@agisindia.com | **Website:** www.agisindia.com | **CIN:** L63090GJ1996PLC001032

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021
(₹ in Lakhs except per share data)

Sr. No.	PARTICULARS	QUARTER ENDED			YEAR ENDED		
		31.03.2021 Audited	31.12.2020 Unaudited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2020 Audited
1	Total income from operations (net)	101,117	154,553	124,165	384,346	718,325	
2	Net Profit for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,244	10,622	8,597	33,560	20,756	
3	Net Profit for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,244	10,622	8,597	33,560	20,756	
4	Net Profit for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,998	7,821	4,658	24,922	13,397	
5	Total Comprehensive Income for the period/year (Comprising Profit for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	7,095	7,805	4,595	24,968	13,324	
6	Equity Share Capital	3,510	3,454	3,397	3,510	3,397	
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet				190,137	162,064	
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic (in ₹) Diluted (in ₹)	1.87 1.86	2.06 2.03	1.00 0.97	6.49 6.36	2.94 2.84	

The key data relating to audited standalone financial results of Agis Logistics Ltd. for the quarter and year ended March 31, 2021 is as under:

Sr. No.	PARTICULARS	QUARTER ENDED			YEAR ENDED		
		31.03.2021 Audited	31.12.2020 Unaudited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2020 Audited
1	Total Income from Operations	24,273	19,684	23,538	70,490	85,872	
2	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,183	4,967	3,536	18,190	342	
3	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,402	3,819	3,445	15,597	2,469	
4	Total Comprehensive Income for the period	9,487	3,804	3,379	15,637	2,387	

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com or www.agsindia.com)

For and on behalf of the Board
Agis Logistics Limited

Raj K Chandaria
Chairman & Managing Director
DIN: 00037518

Place: Mumbai
Date: May 27, 2021

For
Advertising in
TENDER PAGES
Contact
JITENDRA PATIL
Mobile No.:
9029012015
Landline No.:
67440215

SIMPLEX MILLS COMPANY LIMITED
Village Shivni, Taluka and District, Akola - 444104
Tel No: +91 22 2308 2951 Fax No: +91 22 2307 2773
Website: www.simplex-group.com E-mail: mls@simplex-group.com
CIN: L65900MH1996PLC115585

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2021
(₹ in lakhs except earnings per share)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2021 (Audited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	9.19	9.33	15.17
2	Net Profit / (Loss) for the period before Tax and Exceptional items	10.76	18.02	1.73
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	10.76	18.02	11.73
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	10.76	18.02	11.73
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	10.76	18.02	11.73
6	Equity Share Capital	300.05	300.05	300.05
7	Other equity (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(694.01) 31.03.2021	(694.01) 31.03.2021	(712.00) 31.03.2020
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic & Diluted	0.36	0.60	0.39

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and the Company's website www.simplex-group.com.
2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27th May, 2021.
3. The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Simplex Mills Company Limited
Sd/-
Shekhar N Singh
Director

Place: Mumbai
Date: 27th May, 2021

SIMPLEX PAPERS LIMITED
Om Shri Sai Bhavan, Balaghat Road, T. Point, Gondia-441614
Tel No: +91 22 2308 2951 Fax No: +91 22 2307 2773
Website: www.simplex-group.com E-mail: papers@simplex-group.com
CIN: L21010MH1994PLC078137

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2021
(₹ in lakhs except earnings per share)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2021 (Audited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	(2.58)	(10.19)	(0.37)
2	Net Profit / (Loss) for the period before tax and exceptional items	10.15	2.51	(40.66)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	10.15	2.51	(40.66)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	10.15	2.51	(40.66)
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	10.15	2.51	(40.66)
6	Equity Share Capital	300.15	300.15	300.15
7	Other equity (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(1,462.67) 31.03.2021	(1,462.67) 31.03.2021	(1,465.16) 31.03.2020
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic & Diluted	0.34	0.08	(1.65)

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and the Company's website www.simplex-group.com.
2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27th May, 2021.
3. The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Simplex Papers Limited
Sd/-
Shekhar N Singh
Director

Place: Mumbai
Date: 27th May, 2021

PRIMA PLASTICS LTD.
Regd. Off: 98/4, Prima House, Daman Industrial Estate, Kadaiya, Nani Daman, Daman (Union Territory) - 396 210.
CIN: L25060DD1993PLC001470 Tel: 0260 - 2220445 Fax: 0260 - 2221845
E-mail: investor@primaplastics.com Website: www.primaplastics.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS & YEAR ENDED MARCH 31, 2021
(₹ in Lakhs)

SR. NO.	PARTICULARS	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2020 Audited
1	Total Income	2,948.84	2,617.51	9,532.78	9,975.74	3,762.63	3,324.53	11,919.19	12,727.61
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional &/or Extraordinary Items)	347.84	129.49	548.32	231.92	525.48	405.19	1,834.79	1,187.25
3	Net Profit / (Loss) for the period (before tax, after Exceptional &/or Extraordinary Items)	347.84	129.49	548.32	231.92	525.48	405.19	1,834.79	1,187.25
4	Net Profit / (Loss) for the period (after tax, after Exceptional &/or Extraordinary Items)	276.02	128.16	433.62	198.49	364.55	370.42	1,545.11	1,038.09
5	Total Comprehensive income for the period	266.33	141.08	423.93	211.41	366.15	401.27	1,534.75	1,086.64
6	Equity Share Capital	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous year	-	-	5,923.32	5,499.40	-	-	10,071.60	8,583.08
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) Basic & Diluted (non annualised) (In Rs.)	2.51	1.17	3.94	1.80	3.08	3.30	13.62	9.19

NOTES:
1. The above is an extract of the detailed format of quarterly and annual financial result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of financial result is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website "www.primaplastics.com".
2. The Board of Directors have recommended a final dividend of Rs. 1.50 (One Rupee & Fifty Paise Only) per equity share of face value of Rs. 10/- each for the year ended March 31, 2021.
3. The previous period's / year's figure have been regrouped / rearranged wherever considered necessary.

By order of the Board for PRIMA PLASTICS LIMITED
Sd/-
Shashank M. Parekh
Chairman
DIN: 00166520

Place: Mumbai
Date: May 27, 2021

DEEPAK FERTILISERS AND PETROCHEMICALS CORPORATION LIMITED
CIN: L24211MH1979PLC021360
Regd. & Corporate Office: Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune - 411 036. **Website:** www.dfpl.com
Investor Relations Contact: investorgrievance@dfpl.com, Tel: +91-20-6645 8000

(Amounts in ₹ Lakhs unless otherwise stated)

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2021

Sr. No.	Particulars	Consolidated		
		Quarter Ended 31/03/2021 Audited	Year Ended 31/03/2021 Audited	Quarter Ended 31/03/2020 Audited
1	Total income from operations (net)	157,508	580,849	129,295
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	17,901	58,832	2,261
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	17,901	58,832	2,261
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,580	40,644	2,250
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)	11,332	41,247	1,750
6	Equity Share Capital (Face value of ₹10/- per share)	10,268	10,268	8,928
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet	-	259,991	-
8	Earnings Per Share (of ₹10/- each ₹ (for continuing and discontinued operations) Basic: Diluted:	11.03 10.25	41.47 39.20	2.44 2.44

THE ADDITIONAL INFORMATION ON STANDALONE FINANCIAL RESULTS IS AS BELOW:

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/03/2021 Audited	Year Ended 31/03/2021 Audited	Quarter Ended 31/03/2020 Audited
1	Total Income from Operations (Net)	44,436	181,131	46,005
2	Net Profit / (loss) before Taxes	5,948	27,236	(633)
3	Net Profit / (loss) after Taxes	4,954	20,899	472

Notes:
1. The above is an extract of the detailed format of the quarter and year ended 31st March, 2021 financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.dfpl.com).
2. Previous period's figures have been reclassified / regrouped wherever necessary (refer the full financial results).
3. The above Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meetings held on 27th May, 2021 and 28th May, 2021.

For and on behalf of the Board of Directors of
Deepak Fertilisers And Petrochemicals Corporation Limited

S C MEHTA
Chairman and Managing Director
DIN: 00128204

Place: Pune
Date: 28-05-2021

Founded in 1979, Deepak Fertilisers and Petrochemicals Corporation Limited (DFPL) is India's leading producer of Fertilisers and Industrial Chemicals

क्र.	तयशील
१	कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (निव्वळ)
२	सामान्य कारभाराद्वारे कल्पकांत निव्वळ नफा
३	सामान्य कारभाराद्वारे कल्पकांत निव्वळ नफा आणि नैसर्गिक (असाधारण बाबींनंतर)
४	कालावधीसाठी एकूण संपादनक्षेत्र उत्पन्न
५	समपान भांडवल
६	इतर सामग्री
७	प्रतिभाषण निव्वळ (असाधारण बाबींशी आणि बाबींनंतर) (दरहीन मूल्य १/- प्रत्येकी)
	— मूलभूत ₹
	— सौमिक ₹

१. करील संविदा माहिती ही ३१ मार्च, २०२१ रोजीची विस्तृत असेल
कल्पना आलेले आहेत. ३१ मार्च, २०२१ रोजीची विस्तृत असेल

संयोजक : मुंबई
दिनांक : मे २८, २०२१